

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - ४११ ०१८. नगरसचिव कार्यालय
 क्रमांक : नस/४/कावि/५६७ /२०१६
 दिनांक : १४/१०/२०१६

प्रति,

मा.....

सदस्य, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती
 पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - ४११ ०१८.


विषय - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. क्रीडा, कला, साहित्य व
 सांस्कृतिक समितीची पाक्षिक सभा दिनांक १९/१०/२०१६ रोजी
 आयोजित केलेबाबत...

महोदय / महोदया,

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक
 समितीची पाक्षिक सभा बुधवार दिनांक १९/१०/२०१६ रोजी दुपारी २.०० वा.
 महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात
 आयोजित करणेत आली आहे. सोबत सभेची कार्यपत्रिका जोडली आहे. सभेस आपण
 उपस्थित रहावे, ही विनंती.

मा.कळावे,

आपला विश्वासू,



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - ४११ ०१८.

प्रत - १) सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी
 २) कार्यालयीन नोटीस बोर्ड

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा. क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती

कार्यपत्रिका क्रमांक - २

दिनांक : १९/१०/२०१६

वेळ : दुपारी २.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीची पाक्षिक सभा बुधवार दिनांक १९/१०/२०१६ रोजी दुपारी २.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे. सभेत खालील कामकाज होईल.

अ) दिनांक ०७/०९/२०१६ व १२/०९/२०१६ रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्र.२२) सभावृत्तांत कायम करणे.


ब) दिनांक १४/१०/२०१६ रोजी झालेल्या विशेष सभेचा (कार्यपत्रिका क्र.१) सभावृत्तांत कायम करणे.

विषय क्र.१) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने व पुणे डीस्ट्रीक्ट चेंस सर्कल यांचे मान्यतेने, पिंपरी चिंचवड महानगर चेंस असोसिएशन, चिंचवड पुणे ३३ यांचे सहकार्याने माहे नोव्हेंबर २०१६ मध्ये, म.न.पा.चे श्री संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल, इंद्रायणी नगर, भोसरी, पुणे २६ येथे महापौर चषक जिल्हास्तर बुद्धिबळ स्पर्धा २०१६-१७ आयोजित करणेस व त्याकामी येणा-या र.रु.२,९२,२००/- चे खर्चास अथवा प्रत्यक्ष येणा-या खर्चास मान्यता व ट्रॉफीज, मेडल्स, सन्मान चिन्हे, पी.व्ही.सी. फ्लेक्स बॅनर्स, इ.खरेदी कोटेशन नोटीस प्रसिध्द करून करणेस, व सदर खर्चातील स्टेज, मंडप, टेबल, खुर्च्या, मॅट/चटईव्यवस्था, टेबल १०० नग, खुर्च्या ४०० नग करीता र.रु.५०,०००/- हा खर्च स्थापत्य विभाग ई क्षेत्रीय कार्यालय व विद्युत, स्पिकर, माईक व जनरेटर व्यवस्था करीता र.रु.५०,०००/-हा खर्च विद्युत विभाग, ई क्षेत्रीय कार्यालय यांचेकडून खर्ची टाकणेस व उर्वरीत र.रु.१,९२,२००/- हा खर्च महापौर चषक विविध क्रीडा स्पर्धा या लेखाशिर्षातून खर्ची टाकणेस मान्यता देणेकामी मा.स्थायी समिती सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.

विषय क्र.२) जिल्हास्तर शालेय हॉकी स्पर्धा २०१६-१७ मधून म.न.पा.शाळेचे ४ संघ, विभागीय शालेय हॉकी स्पर्धा २०१६-१७ करिता पात्र झालेले असल्याने या विजयी खेळाडूंना विभाग व राज्यस्तर पातळीवर खेळण्यासाठी उत्कृष्ट चांगल्या दर्जाचे प्रशिक्षण मिळण्यासाठी १० दिवसांचे प्रशिक्षण शिबीर आयोजित करणेस व त्याकामी येणा-या र.रु.६,०००/- चे खर्चास अथवा

प्रत्यक्ष येणा-या खर्चास मान्यता देणेकामी मा.स्थायी समिती सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.

विषय क्र.३) सन २०१६-१७ चे अंदाजपत्रकात अस्थायी आस्थापना या लेखाशिर्षावर र.रु.३३,००,०००/- एवढी तरतूद करण्यात आलेली असून त्यापैकी आज अखेर र.रु.१,८७,७५२/- खर्च झालेला असून र.रु.३१,१०,२४८/- एवढी तरतूद शिल्लक आहे. त्यापैकी र.रु.२,००,०००/- एवढी तरतूद अस्थायी आस्थापना या लेखाशिर्षामधून मा.सभापती, क्रीडा समिती वाहन इंधन या लेखाशिर्षावर वर्ग करणेस महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम मधील कलम १०३ नुसार मान्यता देणेकामी मा.स्थायी समिती सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/४/कावि/५६७/२०१६

दिनांक : १५/१०/२०१६ चे लगत.

टिप - प्रस्तुत कार्यपत्रिकेवरील विषयांची विषयपत्रे (डॉकेटस) नगरसचिव कार्यालयात वाचणेसाठी ठेवणेत आलेली आहेत.